

REGD. OFFICE: 534, SARDAR VALLABHBHAI PATEL ROAD, MUMBAI - 400 007. PHONE: 23612195 • FAX: 23634527 CIN: L74999MH1919PLC000557, E-mail: bcma@bcma.in, Website: www.bcma.in

Ref. No.: BCMA: SEC: 2023 Date : June 14, 2023.

BSE Ltd.
Corporate Relations Department
1st floor, New Trading Ring,
Rotunda Bldg., P.J. Tower,
Mumbai - 400 001.
Fax: 22723121/2039/2037

BSE Scrip Code - 501430

Sub: <u>Publication of Notice in newspapers for transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)</u>

Dear Sir,

Please find enclosed copies of newspaper advertisement regarding Notice to the Shareholders of the Company for transfer of equity shares of the Company to IEPF that are published today i.e. Wednesday, June 14, 2023 in the Financial Express in all editions and Mumbai Lakshdeep.

The above information is also available on the website of the Company www.bcma.in.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Bombay Cycle & Motor Agency Ltd.

Nidhi Agarwal
Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

AUTOMOTIVE AXLES LIMITED

(IATF 16949 : 2016 Company)

CIN: L51909KA1981PLC004198

Regd. Office: Hootagalli Industrial Area, Off Hunsur Road, Mysuru, Karnataka – 570 018 Email: sec@autoaxle.com Website: www.autoaxle.com

NOTICE

NOTICE is hereby given that in compliance with the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules") and section 124(6) of the Companies Act, 2013 the Company is mandated to transfer all such shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund (IEPF).

Notice is further given that in accordance with the provisions of the Rule, individual notice has been sent to the respective shareholders at their latest available address in the Companies/Registrar and Share Transfer (RTA) records, inter alia providing the details of shares being transferred to IEPF and the list of such shareholders is also displayed on the website of the Company at www.autoaxle.com.

The Concerned shareholders are requested to claim the unpaid/unclaimed dividend amount(s) on or before September 15, 2023, for the F.Y 2015-16 and onwards failing which such shares shall be transferred to IEPF. The shareholders may note that upon such transfer, both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by those shareholders from the IEPF Authority after following the procedure prescribed under the "Rules".

For further information to claim the unpaid/unclaimed dividend(s) the concerned shareholders may contact the RTA of the company:

Mr. Harish, K. Senior Manager

Integrated Registry Management Services Private Limited

No.30, Ramana Residency, 4th Cross, Sampige Road, Malleshwaram, Bengaluru- 560 003 Phone: +91 8023460815-818 Fax: +91 8023460819

Email id: irg@integratedindia.in

For Automotive Axles Limited Place: Mysuru Debadas Panda Date: 13th June, 2023 Nodal Officer & Company Secretary





VICEROY BANGALORE HOTELS PRIVATE LIMITED

#Plot No. 20, Sector-I, 4th Floor, HUDA Techno Enclave, Sy.No.64, Madhapur, Hyderabad-500 081 CIN: U55I0ITG20I0PTC067088

STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

	Quarter	Quarter	Quarter	(All amounts in INR thousands) Year Ended	
PARTICULARS	Ended 31 March, 2023 Audited	Ended 31 December, 2022 Unaudited	Ended 31 March, 2022 Audited	31 March, 2023 Audited	31 March, 2022 Audited
Total income	1,87,648	1,60,141	74,690	6,49,229	2,58,213
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(38,454)	(41,585)	(2,64,317)	(3,69,098)	(10,94,070)
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(38,454)	(41,585)	(2,64,317)	(3,69,098)	(10,94,070)
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(38,635)	(41,585)	(2,64,317)	(3,69,279)	(10,93,907)
Paid up Equity Share Capital	2,55,842	2,55,842	2,55,842	2,55,842	2,55,842
Reserves excluding revaluation reserve as per balance sheet	(17,16,194)	(16,40,823)	(13,10,178)	(17,16,194)	(13,10,178)
Net worth	(14,60,352)	(13,84,981)	(10,54,336)	(14,60,352)	(10,54,336)
Paid up debt capital	45,52,057	45,52,058	45,42,694	45,52,057	45,42,694
Earnings per share	seletvitythem belief			+L1110000000000000000000000000000000000	
- Basic	(1.50)	(1.63)	(10.33)	(14.43)	(42.76)
- Diluted	(1.50)	(1.63)	(10.33)	(14.43)	(42.76)

Notes:

- The above is an extract of the detailed format of the quarter and year ending financial results for March 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements)
- These financial results have been prepared in accordance with IND AS under Section 133 of Companies Act 2013 (read with relevant rules there under) and in terms of Regulation 52 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).
- In August 2022, pursuant to an application made by a Financial Creditor ("FC") of the Company, the Hon'ble National Company Law Tribunal, Hyderabad Bench ("NCLT"), vide its order dated 05 August, 2022 in Company Petition No. (IB) 88/2022 ("Insolvency Commencement Order") has initiated Corporate Insolvency Resolution Process ("CIRP") under Section 7 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("IBC") and appointed Mr. Kuresh Hatim Khambati as Interim Resolution Professional ("IRP") in terms of the IBC. Appointment of IRP was confirmed as Resolution professional ("RP") by the Committee of Creditors ("COC") vide resolution passed in the E-Voting concluded on 20 September 2022, in their first meeting held on 15 September 2022.

Subsequently, the NCLT vide its Order dated 22 May 2023, approved the Resolution Plan submitted by Dharampai Satyapal Limited (RA) for the revival of the Corporate Debtor. The approved Resolution Plan, dated 30 January 2023 and amended on 30 March 2023, is binding on the Company, its employees, members, creditors, and other stakeholders. With the approval of the Resolution Plan, the CIR process of the Company concluded, and the RP

In light of the approval of the Approved Resolution Plan, Monitoring Committee ("MC") has been constituted comprising of 1 representative of FC and 1 representatives of the RA. The MC is currently managing the operations

of the Company and monitoring the implementation of the Approved Resolution Plan.

The above financials results are also available on the stock exchanges website i.e. www.bseindia.com and the Company's website www.vbhpl.com

For Viceroy Bangalore Hotels Private Limited

Place: Hyderabad Mercy Mathew Director

Date: 13 June 2023

SHRIRAM PROPERTIES LIMITED

CIN: L72200TN2000PLC044560



Registered Office: Lakshmi Neela Rite Choice Chamber, New No.9 - Bazullah Road, T.Nagar, Chennai - 600017; Corporate Office: Shriram House, No.31, T. Chowdaiah Road, 2nd Main, Sadashiva Nagar, Bengaluru -560080; Website: https://www.shriramproperties.com/ Phone: 080 4022 9999, Email: cs.spl@shriramproperties.com.

NOTICE OF POSTAL BALLOT

[NOTICE pursuant to the provisions of Section 110 of the Companies Act, 2013] Members of the Company are hereby informed that pursuant to the provisions of Sections 108 and 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the 'Act'), read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the 'Rules'), as amended from time to time and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (Listing Regulations), Secretarial Standards on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India (SS-2) and other relaxations and clarifications issued by Ministry of Corporate Affairs (MCA) vide General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 ('MCA Circulars') and such other applicable laws and regulations, the Company has on Tuesday, June 13, 2023 completed the despatch of Postal Ballot Notice through electronic mode to the members, whose e-mail is registered with the KFin Technologies Limited ("Kfin"), Company's Registrar and Transfer Agent/ Depository Participant(s) as on Friday, June 09,

2023 i.e. the 'Cut-Off Date' for seeking their approval by way of Ordinary Resolution for the following special business: Approval for the proposed related party transaction with subsidiaries/joint ventures of the Company for the year 2023-2024

 Ordinary Resolution The Postal Ballot Notice is available on the Company's website https://www.shriramproperties.com/company-announcements and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited, National Stock Exchange of India Limited and NSDL at https://www.bseindia.com, https://www.nseindia.com and https://www.evoting.nsdl.com respectively. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above-mentioned websites.

The documents referred to in the Postal Ballot Notice are available for inspection electronically and members seeking to inspect such documents can send an e-mail to cs.spl@shriramproperties.com. Instruction for remote e-voting:

In accordance with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs, the Company is providing to its members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed in the said Postal Ballot Notice only by electronic means ("e-voting"). The communication of the assent or dissent of the member would take place through remote e-voting process only. The Company has engaged the servicesof NSDL as the agency to provide e-voting facility. Members may cast their votes during the period mentioned here-in below:

Commencement of e-voting: 9.00A.M. (IST) on Wednesday, June 14, 2023. End of e-voting: 5.00 P.M. (IST) on Thursday, July

E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith disabled by NSDL upon expiry of the aforesaid period. Once the vote on the resolution is cast by the Member, the same cannot be changed subsequently.

Manner of e-voting by members holding shares in dematerialised mode and members who have not registered their email address has been provided in the Postal Ballot Notice. The manner in which persons who have forgotten the user ID and Password, can obtain/generate the same, has also been provided in the said Notice.

Members whose names appear in the register of members of the Company or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the Cut-Off Date, shall only be considered eligible for the purpose of e-voting.

Voting rights of a Member/ Beneficial Owner (in case of electronic shareholding) shall be in proportion to his/her/its share holding in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date. A person who was not a Member of the Company on the Cut-Off Date should treat the Postal Ballot Notice for information purpose only.

Manner of registering/updating e-mail address: Members holding share(s) in dematerialised mode are requested to register/update their email ID with the Depository Participants ("DP") where they maintain their demat accounts.

The Board of Directors has appointed Mr. P. Sriram (FCS: 4862 COP: 3310) and / or Ms. Nithya Pasupathi (FCS 10601 COP 22562), Partners, SPNP & Associates, Practicing Company Secretaries, as Scrutinizer for conducting the Postal Ballot voting process in a fair and transparent manner.

The resolution, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. Thursday, July 13, 2023. The results of e-voting will be declared on or before Monday, July 17, 2023 and will be displayed on Company's website https:// www.shriramproperties.com/company-announcements and shall also be communicated to the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed and National Securities Depository Limited, (NSDL). The Company will also display the results of the Postal Ballot at its Registered Office.

Contact details of the person responsible to address the grievances connected with the voting by postal ballot including voting by electronic means: Mr. D. Srinivasan, Company Secretary and Compliance Officer e-mail id: cs.spl@shriramproperties.com Individual Share holders holding securities in demat mode may contact the respective helpdesk for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL.

Date: June 13, 2023 Place: Bengaluru

By the Order of the Board of Directors, D. Srinivasan, Company Secretary and Compliance Officer, F5550.



कार्यालय अधीक्षण अभियन्ता, निर्माण मण्डल, उत्तराखण्ड पेयजल संसाधन विकास एवं निर्माण निगम 102-क्यूंकालेश्वर, कण्डोलिया, देवप्रयाग रोड, पौडी (गढ़वाल) कार्यालय:- 01368-222387 फैक्स:- 01368-222387 ईमेल:- sepauriupjn@gmail.com

पत्रांकः 1845 / निविदा कोटेशन / 327

पत्रांक 1842 / निविदा कोटेशन / 326 दिनांक 12.06.2023 द्वारा अमृत 2.0 कार्यक्रम के अन्तर्गत जनपद पौड़ी के विकास खण्ड पौड़ी हेत् पौड़ी नगर पालिका पेयजल योजना (अमत-2.0) के निर्माण कार्यो हेत राज्य सरकार की वैबसाईट http://www.uktenders.gov.in के माध्यम से दिनांक 13.06.2023 से 27.06.2023 तक ई-निविदायें आमंत्रित की जा रही है, निविदा की नियम एवं शर्ते उपरोक्त वेबसाईट से प्राप्त की जा सकती है :--



Tender Notice (E-tendering Mode Only)

CON/Area-I/TC/H&T/Pantnagar/2023 Tender No. Name of Work Cargo Handling and Internal Transportation & Shifting of Containers/Cargo at SCICL/MMLP Pantnagar, Uttarakhand. ₹ 2,80,36,800/-(Including GST) for 4+1 years Estimated Cost Period of Contract amest Money Deposit ₹ 1,12,500/- through e payment ₹ 1,000/- Inclusive of all taxes and duties through e-payment. ost of Document Tender Processing Fee ₹ 4.720/-Inclusive of all taxes & duties (Non-refundable) through e-payment. Date of Sale (Online) From 14.06.2023 at 15:00 hrs. (up to 27.06.2023 16:00 hrs.) On 28.06.2023 up to 15:00 hrs. ast Date & Time of submission Date & Time of Opening On 28.06.2023 at 15:30 Hrs.

This tender notice is available on the web site www.concorindia.com. The bid document with details for eligibility criteria and other details can also be downloaded from the website (www.tenderwizard.com/CCIL). SCICL reserves the right to reject the tender and/or terminate the contract without assigning any reasons thereof. For complete details logon to

WAY FINDERS **BRANDS LIMITED**

CIN: U51909WB2014PLC204637 Registered office: 204, Rashbehari Avenue, Kolkata - 700 029 Tel: (033) 2301 4421 Fax: (033) 22895748 E-mail: share.dept@bata.com

NOTICE is hereby given to the members of Way Finders Brands Limited to register their email addresses / changes therein by sending signed request letter at the address mentioned above. Members holding shares in demat mode should update their email addresses directly with their depository participant.

For WAY FINDERS BRANDS LIMITED

NILESH KUMAR CHOUDHARY Director Place: Gurugram DIN: 00670467 Date: 13.06.2023

CIN: U70101WB1987PLC042839 Registered office: 6A, S. N. Banerjee Road, Kolkata - 700 013 Tel: 033 23014421 Fax: 033 22895748

NOTICE is hereby given to the members of Bata Properties Limited to register their email addresses / changes therein by sending signed request letter at the address mentioned above. Members holding shares in demat mode should update their email addresses directly with their depository participant.

GUNJAN SHAH Place: Gurugram Director Date: 13.06.2023 DIN: 08525366

Notice is hereby given that the following share certificate(s) of ZF Commercial Vehicle Control Systems India Limited has/have been lost and the legal heir(s) of the registered holder(s) is/are in the process of applying to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority for refund of the shares and dividend transferred to IEPF.

Notice for Loss of Share Certificate of ZF Commercial Vehicle Control Systems India Limited

NO.	Shareholder(s) Share No(s).		No(s).	From	No	
R00053	RAGHBIR SINGH BINDRA	166	5769	12106412	12106577	
Authority (Acc	being issued as per Sch ounting, Audit, Transfer, a	and Refund) F	Rules, 2017, as a	amended from	time to time.	

The public are hereby warned against purchasing or dealing in any way, with the above share certificates. Any person(s) who has / have any claim in respect of the said share certificate(s) should lodge such claim with evidence to the company, at its Registered Office: ZF Commercial Vehicle Control Systems India Limited, Plot No. 3, (SP) III Main Road, Ambattur Industrial Estate, Chennai 600058 (email id: cvcs.info.india@zf.com) or to its Share Transfer Agent: Integrated Registry Management Services Private Limited, "Kences Towers", 2rd Floor, No.1, Ramakrishna Street, North Usman Road, T Nagar, Chennai - 600017, (email id: srirams@integratedindia.in) within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the legal heir(s) of the registered holder(s) will apply to IEPF for refund of shares and dividends. Any person dealing with the above said shares will be doing so at their own risk.

GEETANJALI BINDRA Place : Delhi Date: 13.06.2023 73, Priya Enclave, Near, Karkardooma Court, Delhi-110092



BOMBAY CYCLE & MOTOR AGENCY LIMITED Regd Office: 534, Sardar Vallabhbhai Patel Road,

Opera House, Mumbai - 400 007. CIN: L74999MH1919PLC000557 Tel.:022-23612195/96/97, e-mail: bcma@bcma.in, website:www.bcma.in

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 and

the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, the equity shares of those members who have not encashed or claimed dividend for seven consecutive years or more are liable to be transferred to the Investor Education and Protection Fund Authority (IEPF).

In compliance with the said Rules, the Company has dispatched individual notices to all the concerned Members whose shares are liable to be transferred to IEPF. Full details of such Members are made available on the Company's website at www.bcma.in.

In this connection, the concerned Members may please note the following -(a) For Members holding shares in physical form - The Company would issue new share certificate(s)

in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF as per Rules & upon such issue, original share certificate(s) registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. (b) For Members holding shares in electronic form - Their demat account will be debited for the shares

liable for transfer to IEPF. In case the Company does not receive any valid claim from the concerned shareholders by September,

15, 2023, the Company shall with a view to comply with the Rules, transfer the unclaimed dividend and the corresponding equity shares to IEPF, without any further notice. No claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend and the shares transferred to IEPF. However, the unclaimed dividend and the shares transferred to IEPF including all the benefits accruing on such shares, if any, can be claimed back by the concerned shareholders from IEPF after following the procedure prescribed by the Rules. In order to receive the correspondence, if any, from the Company in a timely manner, Members are

requested to register their e-mail addresses with the RTA (in case of shares held in physical form) by sending a request on csg_unit@tcplindia.co.in and your Depository Participant(s) (in case of shares held in dematerialized form).

For Bombay Cycle & Motor Agency Ltd.

Place: Mumbai Nidhi Agarwal Dated: June 14, 2023 Company Secretary & Compliance Officer

BRITANNIA

BRITANNIA INDUSTRIES LIMITED (Corporate Identity Number: L15412WB1918PLC002964) Registered Office: 5/1A, Hungerford Street, Kolkata - 700 017

Phone: 033 22872439/2057; Fax: 033 22872501 Website: www.britannia.co.in E-mail Id:investorrelations@britindia.com NOTICE FOR TRANSFER OF EQUITY SHARE(S) TO INVESTOR **EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) AUTHORITY**

(the Act) read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), as amended, the Equity Share(s) of the Company in respect of which dividend has remained unclaimed or unpaid for a period of seven consecutive years or more are

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013

required to be transferred by the Company to the Demat account of the IEPF Authority. Adhering to the various requirements as set out in the Rules, the Company has, so far transferred to the IEPF Authority, on respective due dates, all shares in respect of which dividend(s) for the financial year 2014-15 or before had remained unpaid or unclaimed for seven consecutive years or more The Company has sent individual communications, at their registered address, to those shareholders

concerned whose shares are liable to be transferred to IEPF Authority during the financial year 2023-24 advising them to claim their unclaimed dividends by making an application to M/s. KFin Technologies Limited, the Company's Registrar and Share Transfer Agents. The details of the shareholders whose shares are due for transfer to the IEPF Authority have been placed on the Company's website www.britannia.co.in. The Shareholders concerned are requested to refer to the said website to verify the details of unclaimed dividends and the shares which are liable to be transferred to the IEPF

to the IEPF Authority, may note that upon transfer of shares to IEPF Authority, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of share(s) held in Demat Form, the share(s), to the extent liable to be transferred, shall be debited from the shareholders account. If the Company does not receive any communication from the shareholders concerned by 29" August, 2023, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the

aforementioned Rules, dematerialise and transfer the shares to IEPF Authority, without any further

The shareholder(s) holding share(s) in physical form and whose share(s) are liable to be transferred

notice by way of corporate action by the due date as per procedure stipulated in the Rules. The shareholders may note that upon transfer of the shares to IEPF Authority, including all benefits accruing on such shares, if any, the same can be claimed only from the IEPF Authority by making an online application to the IEPF Authority in Form IEPF-5 as prescribed under the Rules and the same is made available at IEPF website i.e. www.iepf.gov.in. Please note that no claim shall lie against the Company with respect to the unclaimed dividends and share(s) transferred to the IEPF pursuant to the IEPF Rules.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact Mr. Raj Kumar Kale, Assistant Vice President, M/s. KFin Technologies Limited, the Company's Registrar and Share Transfer Agents, at Unit: Britannia Industries Limited, Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli Financial District, Serilingampally, Nanakramguda, Hyderabad - 500032, Tel: +91 40 67162222; Fax +91 40 23420814 (from 9.00 a.m. to 6.00 p.m.) Email: einward.ris@kfintech.com , britannia@kfintech.com

Place: Bengaluru

Date : 13" June, 2023

For Britannia Industries Limited Thulsidass T V Company Secretary

dated 21.10.2019, intends to sell the following immovable properties forming part of the Liquidation Estate of the Corporate Debtor through Eauction on **"as is where is basis", "as is what is basis", "whatever there is basis" and "without recourse basis".** Sale will be done by th

E-AUCTION SALE NOTICE

FOR SALE OF ASSETS OF EXCEL GLASSES LIMITED (In Liquidation)

Registered Office: Udaya Nagar, Pathirapally, Alappuzha, P. O. Alleppey, Kollam - 688521, Kerala.

CIN: L26109KL1970PLC002289

(Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016)

undersigned through E- Auction service provider National E-Governance Services Ltd (NeSL) (website: https://nbid.nesl.co.in/app/login). Date and Time of 14th E-auction: Friday, 14th July, 2023, 3 PM to 5 PM Last Date and Time for submission of EOI including Up to Monday, 3rd July, 2023 by 5 PM KYC documents, Eligibility Criteria documents, etc. by the Prospective bidder. Up to Wednesday, 5th July, 2023 Date of declaration of Qualified Bidder(s) Last date for submission of Declaration Up To Wednesday, 12th July, 2023 by 3 PM Forms and Earnest Money Deposit Date and Time for Inspection/due diligence of

Up to Wednesday, 12th July, 2023 (with one-day prior intimation to Mr. Sudhanshu Pande -Mob. - 9821916190 11:00 am - 3.30 pm (except Sundays and Kerala State Holidays). assets under auction by the Qualified Bidder(s): Reserve EMD (10% of **Description (Assets)** Reserve Price) in lakhs) (Rs.in lakhs) Block Land opposite to Infocity Campus, Pallipuram Village, Cherthala Taluk, Alappuzha, Kerala – 68854 9.27 Land Area - 1.22 acres - 4,937 sq mts

https://nbid.nesl.co.in/app/login and http://www.excelglasses.com and can also visit www.ibbi.gov.in for the sale auction notice. They can contact through Email: araventhanse@nesl.co.in , ipsupport@nesl.co.in , sankar@nesl.co.in , neeld@nesl.co.in or write to the undersigned a ip.ravinchaturvedi@gmail.com, contact numbers: Mr. Araventhan SE +91- 9384676709, Mr. Neel Doshi +91- 9404000667 or can contact Mr. Sudhanshu Pandey Mob. No. +91-9821916190. The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s)/bids or adjourn/postpone/cancel the Eauction or withdraw any property or

Interested Bidder/s may refer to detailed terms and conditions and tender documents (Sale Process Memorandum) through websites

portion thereof from the auction proceeding at any stage. Any revision in the sale notice will be uploaded on the Excel Glasses Limited website http://www.excelglasses.com and on https://nbid.nesl.co.in/app/login . It is requested to all the bidders to kindly visit the website regularly.

Place: Mumbai Date:14.06.2023

Ravindra Chaturvedi Liquidator of Excel Glasses Limited (In Liquidation IBBI Regn. No. IBBI/IPA-001/IP-P00792/2017-18/11359 (AFA valid upto 23.11.2023 Address: 31-E. BKC Centre, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai – 400053



YASH PAKKA LIMITED

Regd Office: 2nd Floor, 24/57, Birhana Road, Kanpur -208001, Uttar Pradesh

Corp Office: Yash Nagar, Ayodhya - 224135, Uttar Pradesh CIN: L24231UP1981PLC005294 | T: +91 5278 258174

E: connect@yashpakka.com | Website : https://www.yashpakka.com NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING, CUT-OFF DATE AND

REMOTE E-VOTING INFORMATION TO THE MEMBERS 1. The Extra-Ordinary General Meeting ("EGM") of Yash Pakka Limited will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAV") on Wednesday, 5thJuly, 2023 at 10:00 a.m., in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India2019 India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No.3/2022 dated 5th May, 2022 read with General Circular No.14/2020 dated 8th April, 2020, General Circular No.17/2020 dated 13th April, 2020, General Circular No.22/2020 dated 15th June, 2020, General Circular No.33/2020 dated 28th September, 2020, General Circular No.39/2020 dated 31st December, 2020, General Circular No.10/2021 dated 23rd June, 2021, General Circular No.20/2021 dated 8th December, 2021 and General Circular No.11/2022 dated 28th December, 2022 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business set out In the Notice calling the EGM. Members will be able to attend the EGM

login where the EVSN of Company will be displayed. 2. In compliance with the relevant circulars, the Notice of the EGMalong with explanatory statements and other documents required to be attached thereto, will be sent to all the Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.yashpakka.com, website of BSE Limited at www.bseindia.com and on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the EGM i.e. https://www.evoting.nsdl.com.

through VC / OAVM through the CDSL e-Voting system. Members may access the same at https://www.evoting.nsdl.com under

shareholders/members login by using the remote e-voting credentials. The link for VC/OAVM will be available in shareholder/members

Manner of registering / updating email addresses: a) In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to admin@skylinerta.com or grievances@skylinerta.com.

Participants, are requested to register/ update their email addresses with the Depository Participants with whom they maintain their demat accounts. Manner of casting vote(s) through e-voting:

b) Members holding shares in dematerialised mode, who have not registered / updated their email addresses with their Depository

 a) Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the EGM through electronic voting system ("e-voting")

b) The manner of voting remotely ("remote e-voting") by members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice of the EGM. The details will also be available on the website of the Company at www.yashpakka.com. c) The facility for voting through electronic voting system will also be made available at the EGM and Members attending the EGM who

have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the EGM. d) The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the members through email. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company/Depository Participant(s), may generate login

credentials by following instructions given in the Notes to Notice of EGM. The same login credentials may also be used for attending the EGM through VC/ OAVM. 5. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the EGM and in particular, instructions for Joining the

EGM, manner of casting vote through remote e-voting or voting during the EGM. 6. Members are further Informed that the remote e-voting period shall start from Sunday, 2nd July, 2023 (09.00 AM) to Tuesday, 4th July, 2023 (5.00 P.M.) (both days Inclusive).

7. A person, whose name is recorded in the Register of Members or In the Register of Beneficial Owners (in case of electronic

shareholding) maintained by the Depositories as on the cut-off date i.e., Friday, 30th June, 2023 only shall be entitled to vote.

for Yash Pakka Limited

Company Secretary & Legal Head

Sachin Kumar Srivastava

Membership No. F11111

Place: Ayodhya

Date: 13.06.2023

Jaykay Enterprises Limited

(CIN: L55101UP1961PLC001187)

Registered and Corporate office: Kamla Tower, Kanpur- 208001 Uttar Pradesh, India Ph No. 915122371478-81 Fax 915122332665

E mail: cs@jaykayenterprises.com website: www.jaykayenterprises.com

POSTAL BALLOT NOTICE

Members of Jaykay Enterprises Limited ("the Company") are hereby informed that pursuant to Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013, (the "Act"), read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA") for holding general meetings / conducting postal ballot process through e-Voting vide General Circulars No. 14/2020 dated April 8, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020, No. 20/2020 dated May 05, 2020, No. 22/2020 dated June 15, 2020, No. 33/2020 dated September 28, 2020, No. 39/2020, December 31, 2020, No. 02/2021 dated January 13, 2021, No. 10/2021 dated June 23, 2021, No.20/2021 dated December 8, 2021, No.03/2022 dated May 5, 2022, and No. 11/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (the "MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS - 2") and other applicable provisions, including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force, the Company seeks approval of the Members by way of Postal Ballot Process (Remote E- Voting) in respect of the Resolutions as specified in the Postal Ballot Notice dated May 29, 2023 along with explanatory statement thereto as required under the provisions of section 102 read with section 110 of the

Companies Act, 2013. In compliance with aforesaid MCA Circulars electronic copy of the Notice of Postal Ballot has been sent in electronic mode on Tuesday, June 13, 2023 to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off dated i.e. June 09, 2023.

Members may note that Notice of Postal ballot is also available on the website of the Company i.e., www.jaykayenterprises.com website of BSE Limited i.e www.bseindia.com and website of Central Depository Services (India) Limited i.e. www.evotingindia.com. Members who do not receive the Notice may download it from the above mentioned website. A person, whose name is recorded in the register of members/list of beneficial owner as on the cut-off date shall only be considered eligible for the purpose of e-voting. Any recipient of the Notice who was not a member of the Company as on the Cutoff date should treat this Notice for information purpose only.

The members of the Company are hereby notified that: The voting rights of the Members shall be reckoned in proportion to the equity shares held by them on the Cut-off date on

In compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in terms of SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/ CIR/P/2020/242 dated December 9, 2020 in relation to e- Voting facility to be provided by listed entities, the Members are provided with the facility to cast their vote electronically, through the e-Voting services provided by Central Depository Services (India) Limited, on the resolution(s) set forth in the Notice. The instructions for remote e-Voting are given in detail in Postal Ballot Notice.

The remote e-Voting period would commence on Wednesday, June 14, 2023 at 9:00 A.M. (IST) and ends on Thursday, July 13, 2023 at 5:00 P.M. (IST). E Voting will not be allowed beyond aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the period.

The Company has appointed CS Varuna Mittal, Company Secretary in whole-time practice with Membership No. ACS 57727 and Certificate of Practice No. 23575 as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process in a fair and transparent manner. The results of e-voting along with Scrutinizer's report will be announced within 2 working days from the conclusion of the e-

voting and will be displayed on the Company's website i.e. www.jaykayenterprises.com website of RTA and communicated to BSE and National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited. The Company will also display the result of the Postal Ballot at its Registered and Corporate Office. In case of any queries regarding e-voting, members may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and e-voting manual available at https://www.evotingindia.com/Help.jsp under Help section or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager (CDSL) on: - Tel: 1800225533 having office at A Wing, 25" Floor, Marathon

Futurex, Mafatfal Mill Compound, NM Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 who will also address the

Place: Kanpur Date: June 13, 2023

grievances connected with the voting by electronic means.

(Yogesh Sharma) Company Secretary & Compliance Officer Membership No. ACS-29286

By order of the Board

financialexp.epap.in



दिनांकः 12/06/2023

"ई-निविदा सुचना"

अधीक्षण अभियन्ता, निर्माण मण्डल, उत्तराखण्ड पेयजल निगम, पौडी के अधीक्षण अभियन्ता

N. SCICL

सिडकुल कॉनकॉर इन्फ्रा कम्पनी लिमिटेड SIDCUL CONCOR INFRA COMPANY LTD. बहुविध संभारतंत्र कम्पनी

(Govt. of India Undertaking - A Joint Venture of CONCOR & SIDCUL) one: 05944-257102, web : www.sidculconcor.com, CIN - U63000UR2013PLC000605

E-tender curn reverse auction (in two bid system) for providing "Professional Services of Cargo Handling and Interna Transportation & Shifting of Containers/Cargo at SCICL/MMLP/Pantnagar, Uttarakhand" only through e-tendering mode.

Through e-payment.

BATA PROPERTIES LIMITED

E-mail: share.dept@bata.com

For BATA PROPERTIES LIMITED

Name of No. of Share Certificate Distinctive Nos.

Din.

गोड्या पाण्याच्या प्रकल्पाचा खारपाण पट्ट्याला लाभ होणार - नितीन गडकरी

अमरावती,दि. १३ : बोराळा येथील गोड पाण्याच्या पायलट प्रोजेक्टमुळे खारपाणपट्ट्यातील गावांना गावांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध होऊन लोकांना रोज गोड पाणी प्यायला मिळेल. गोड्या पाण्यामुळे येथील संत्री, फळबागांचे उत्पादन वाढेल. येथील पाण्याचा खारटपणा प्रत्येक लीटरला २५०० मिलीग्रॅम असा आहे. आणि हे टीडीएस ५०० च्या आत आल्यावर हा प्रयोग यशस्वी ठरेल. प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर या तीन जिल्ह्यात असे ९४० प्रकल्प याच धर्तीवर निर्माण केल्यास हा प्रदेश खारपाणमुक्त प्रदेश होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज बोराळा येथे केले.

केद्रींय मंत्री गडकरी यांनी दर्यापूर तालुक्यातील बोराळा येथील गोड पाणी प्रकल्पाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ .अनिल बोडे, खासदार नवनीत राणा,आमदार प्रवीण पोटे पाटील,आमदार बळवंतराव वानखंडे, किरण पातुरकर ,निवेदिता चौधरी ,बोराळा सरपंच वनिता वसु तसेच विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे, पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, दर्यापूर कृषी अधिकारी भाग्यश्री अडपावार तसेच प्रकल्पाचे मार्गदर्शक माजी वरिष्ठ भूजल वैज्ञानिक सुरेश खानापूरकर यावेळी उपस्थित होते. केद्रींय मंत्री गडकरी यांनी बोराळा येथील गोड पाणी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. ते म्हणाले की, पश्चिम विदर्भात अमरावती अकोला व बुलडाणा या जिल्ह्यात पुर्णा नदीच्या गाळाचा प्रदेश आहे. या गाळाच्या प्रदेशामध्ये जवळपास ३ हजार चौ. कि. मी. या क्षेत्रात खाऱ्या पाण्याची समस्या आहे. येथील पाणी खारट आहे. ते पिण्यासाठी तसेच शेतीसाठीही उपयुक्त नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीके घेण्यास अडचणी येतात. प्राचीन काळी या भागात समुद्र होता. त्यामुळे येथील भूगर्भातील पाणी खारट आहे. यावर उपाययोजना म्हणून माजी वरिष्ठ भूजल वैज्ञानिक खानापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथे भूविज्ञानशास्त्राचा प्रयोग राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी राज्यशासनाने दीड कोटी रूपये प्रायोगिक तत्त्वावर दिले आहेत. प्रकल्पासाठी जवळच बंधारे बांधून त्यात पावसाचे गोडे पाणी साठविणार आहे. गावकरी व शेतकऱ्यांना

पिण्यासाठी व शेतीसाठी

गोडपाणी जमिनी पासून

करून देण्याबाबतचा हा

प्रायोगिक प्रकल्प आहे.

या प्रकल्पामुळे गावातील

शेतीला गोड पाणी मिळेल

केवळ ५० फुटाच्या

खोलीवर उपलब्ध

जाहीर नोटीस

येथे सूचना देण्यात येते आहे कि, माझे अशिल श्री. दिपक जिजाबा सोनावणे, यांनी दिलेल्या माहितीवरून हि जाहिर नोटीस देत आहे कि, त्यांच्या खालील नमूद मिळकतीचे मालक **कै. श्रीमती. नंदा जिजाबा सोनावणे**

मिळकताच मालक के. श्रामता. नद्दा जजाबा सानावण (अविवाहित) यांचे दिनांक ११-०२-००२२ रोजी निरवसीयत निध्म झाले. त्यांचे वडील के. श्री. जिजाबा प्रांकर सोनावणे यांचे दिनांक २०-१०-२००८ आणि आई के. श्रीमती. चंद्रभागा जिजाबा सोनावणे यांचे दिनांक ०२-१०-२०१० रोजी निध्म झाले. तिच्या प्रचात तिचा भाऊ श्री. दिपक जिजाबा सोनावणे हे वारसदार आहेत.

या नोटीसीद्वारे नमूद संयुक्त मिळकतीच्या भांडवलात मालमत्तेत असलेले **के. श्रीमती. नंदा जिजाबा सोनावणे** यांचे भाग_्व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी त्यांचे

वारसदार किंवा अन्या मागणीदार, हरकतदार त्यांच्याकड्

हक्क, मानण्या, हरकती मागवण्यात येत आहेत. हि नोटीर हक्क, मानण्या, हरकता मागवण्यात यत आहत. हि नाटास् प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत् विकलाच्या पत्यावर त्यांनी आपल्या मागण्यांच्या व

हरकतीच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रति

पुरावे सादर करावेत अन्यथा तसा कोणतचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला असे समजण्यात येईल याची नोंद

घ्यावी आणि नमूद मिळकतीच्या भांडवलात, मालमत्तेत असलेले **कै. श्रीमती. नंदा जिजाबा सोनावणे** यांचे भाग

जसरारा क. श्रामसा. नद्गा जाजाबा सोनावणे यांच्या नारं व हितसंबंध श्री. दिपक जिजाबा सोनावणे यांच्या नारं हस्तांतरीत करण्यास संस्थेस, संबंधित अधिकाऱ्यार

मिळकतीचा तपशिल

रूम नं. ए-२४, गोराई (१) वटवृक्ष सह. गृह निर्माण संस्थ मर्यादित, प्लॉट नं. २७, आर एस सी -२२, गोराई -१

आर.के. तिवारी (वकील मुंबई उच्च न्यायालय)

ती–३/००३, चंद्रेश हिल्स, १,२,३ लोढा मार्ग, आचोळे

रोड, नालासोपारा (पूर्व), पालघर-४०१२०९

Integrated Bhoomi

Co-operative Housing

Society Ltd, (Reg No.:M.U.M./S.R.A./H.S.G.

/(T.C.)/12770/ YEAR-2017

Dtd. 01.03.2017) C.T.S .

No 2028A & 2028B, Village

Ghatkopar-Kirol, Near

Kacchi Kadwa Patidar Wadi,

L.B.S. Marg, Ghatkopar (West), Mumbai - 400086

PUBLIC NOTICE

Mr. Pradip Vallabhbhai Patel, Owner

of 50% share in Flat no 903 on the

9th Floor, in 'B' wing In the building of

INTEGRATED BHOOMI Co-operative

Housing Society Ltd, having its

ddress at C.T.S . No 2028A & 2028B

Village Ghatkopar-Kirol, Near Kacchi

Kadwa Patidar Wadi, L.B.S. Marg.

Ghatkopar (West), Mumbai - 400086

died on 23.07.2017 without making

any nomination. His legal Heir

MRS. Zarana Pradip Patel has applie

or the membership of the society and

50% property right of the deceased

member in the said Flat No 903 and

share certificate No 83 bearing

distinctive numbers from 831 to 840

[both inclusive]. The society hereby

invites claims/ objections from the

heirs for transfer of said 50% share

and interest of the deceased member

in the property of the society within a

period of 15 days from the publication

of this notice with all necessary

documents & proof.

If no claims / Objections are received

vithin the period prescribed above, the

society shall be free to deal in such

manner as is provided under the

Bye-Laws of the society

A copy of the registered Bye-Laws of

the society is available for inspection

with the society office between 11 a.m

to 12 p.m. till the expiry of the notice.

For **Integrated Bhoom!**

Co-operative Housing Society Ltd

Hon. Secretary

दिंडोशी, मुंबई येथील शहर

दिवाणी न्यायालय

दावा क्र.१६६१/२०२२

वय ६७ वर्षे. व्यवसाय: व्यापार, १०१०, र/ठि.

फ्लॅट क्र.२०१, न्यु ललित कोहौसोलि., अन्सारी रोड, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५८, महाराष्ट्र

विरूद्ध

वय ६६ वर्षे, व्यवसाय: व्यापार, र/ठि.: एफ/३ वम्पा विहार कोहौसो., एम.जी. रोड, काळा हनुमान

मंदिराच्या पुढे, कांदिवली पश्चिम, मुंबई-

नोहम्मद युनुस सोहेल शेख
 वय ३५ वर्षे, खोली क्र.६४, प्लॉट क्र.६७, गेट

.८, न्यु कलेक्टर कंपाऊंड, मालवणी, मालाड

३) संयुक्त उपनिबंधक, बोरिवली तालुका

१ला मजला, मागाठाणे टेलिफोन एक्सचेंज

वसंत गॅलेक्सी, हाकोबा जवळ, कांदिवली पुर्व

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील

सहाय्यतेकरिता वरनामित फिर्यादीद्वारे दाखल प्रकरण

देनांक १ ऑगस्ट, २०२३ रोजी स.११.०० किंवा

र्.२.४५वा. न्यायालय क्र.१, शहर दिवाणी

प्रायालय दिंद्रोशी विभाग येथे न्यायाधिश श्रीमर्त

एन.एस. आणेकर यांच्या समक्ष चालविले जाईल

न. सदर न्यायालयाने घोषित करावे की, दिनांक *८*

नोव्हेंबर, २०१९ रोजीचा नोटरीकृत करारनाम आणि दिनांक १२ जुलै, २०२१ रोजी प्रवेश

निष्पादनाकरिता मखत्यारपत्र हे अवैध आहेत

आणि फिर्यांदीवर बंधनकारक असणार नाही.

न्यायालयाने प्रतिवादी क्र.१ व २ यांना आदेश व

निर्देश द्यावेत की, रद्द करण्याकरिता सदर

न्यायालयात दिनांक ८ नोव्हेंबर, २०१९ रोजीचा

नोटरीकत करारनामा आणि दिनांक १२ जलै

२०२१ रोजी प्रवेश निष्पादनाकरिता मुखत्यारपत्र

. दिनांक ८ नोव्हेंबर, २०१९ रोजीचा नोटरीकृत

करारनामा आणि दिनांक १२ जुलै, २०२१ रोजी

प्रवेश निष्पादनाकरिता मखत्यारपत्र दिल्यानंतः

सदर न्यायालयाने रद्द करण्यासाठी आदेश व

दिनांक ८ नोव्हेंबर, २०१९ रोजीचा नोटरीकृत

करारनामा आणि दिनांक १२ जुलै, २०२१ रोजी

प्रवेश निष्पादनाकरिता मुखत्यारपत्र हे सदर

न्यायालयाने रद्द केले असल्याने न्यायालयाद्वारे

प्रतिवादी क्र.३ यांच्यासह संबंधित प्राधिकरणास

याची नोंद घेऊन आदेश व निर्देश देण्याबाबत

कळवावे आणि त्यांच्या नोंदीमध्ये दिनांक व

नोव्हेंबर, २०१९ रोजीचा नोटरीकृत करारनामा

आणि दिनांक १२ जुलै, २०२१ रोजी प्रवेश

निष्पादनाकरिता मुखत्यारपत्र रद्द केल्याची नोंद

उपरोक्त दाव्याची सुनावणी व अंतिम निकाल

प्रलंबित असताना प्रतिवादी क्र.३ यांना निर्देश

द्यावेत की, भारतीय नोंदणी कायदा १९०८ नूसा

तसेच कायद्यात नम्दप्रमाणे दिनांक १२ जुलै

२०२१ रोजीचे प्रवेश निष्पदनाकरित

मुख्यातरपत्रबाबत प्रतिज्ञानपत्र सादर करावेत.

. उपरोक्त प्रमाणे अंतरीम व अधअंतरीम सहाय्य

. प्रकरणाच्या स्थितीनुसार व स्वरूपानुसार अन्

फिर्यादींना मान्य करावे.

विनंती दाव्याच्या शुल्काकरिता

इतर व पुढील सहाय्य मान्य करावे

हे सादर करावेत.

ह्कूमनामा द्यावा.

....फिर्या*री*

श्री. हेमंत नागरदास गांधी

१) श्री. हरेश नागरदास गांधी

(पश्चिम), मुंबई-४०००९५.

मंबई-४००१०१.

मा. महोदय

४०००६७.

बोरीवली पश्चिम, मुंबई - ४०००९१.

मोकळीक राहिल.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

नर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की. आमचे अशिल श्रीमती संगीता विलास क्र.६१, चाळ क्र.६, महावीर नगर, श्री गणेश कृपा को-ऑप.हौ.सो.लि. (सोसायटी) एम.एच.बी. कॉलनी, महावीर नगर, कांदिवली गश्चिम, मुंबई-४०००६७ (मालमत्ता) या जागेची विक्री व हस्तांतर करण्याचे मान्य केले आहे. नयत मालक श्री. विलास शिवाजी कदम यांचे शेअर्स वारसाहकाने मिळाल्याने माझे अशील मालक आहेत आणि सदर मालमत्तेचे वारसा अधिकार प्राप्त आहेत.

जर कोणा व्यक्तीस, सोसायटीस, न्यास, बँक, एनबीएफसी, एचयुएफ, कायदेशीर वारसदार, वित्तीय संस्था यांना उपरोक्त फ्लॅट मालमत्ता किंवा भागावर विक्री, अदलाबदल, वारसाहक्र कायदेशीर हक्क, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागीदारी, कोणतेही इतर हुकूमनामा, कायद्याच्या वैधानिक प्राधिकरणादारे पारित आदेश किंवा प्रदानता किंवा लवाद किंवा ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सर्व पृष्ठ्यर्थ सत्य दस्तावेज व आवश्यक पुराव्यांसह लेखी न्वरुपात सदर सूचना प्रकाशनापासून **१५** (पंधरा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ता श्रीमती हेतल आर. चोथानी-वकील, दी लेगल सोल्युशन्झ+, डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व) मुंबई-४००१०१ यांच्याकडे कळवावे. अन्यथ असे दावे किंवा आक्षेप असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मृक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर व्यवहार सुरू करतील.

दी लिगल सोल्युशन्झ+करिता सही / हेतल आर. चोथानी वकील/भागीदा दिनांक: १४.0६.२0२३

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. नारायण थिमप्प कुकीयन हे माझे अशील श्रीमती उदयंती नाराय कुकीयन यांचे वडील आहेत जे फ्लॅट क्र.३१९ इमारत क्र.१, ३रा मजला, डी विंग, विसावा सी ॲण्ड डी कोहौसोलि., सीटीएस क्र.२४१९, गाव चेंचोली, गोविंद नगर, चिंचोली फाटकजवळ, गलाड (प.), मुंबई-४०००६४ या जागेचे मालक होते आणि अ.क्र.३९१ ते ४०० (दोन्हीसह) धारक ।।गप्रमाणपत्र क्र.३९ चे धारक होते आणि नारायण थेमप्पा कुकीयन यांचे ०९.१०.२०१६ रोजी निधन झाले आणि त्यांची पत्नी उमावथी नारायण कुकीयन यांचे २४.११.१९९० रोजी निधन झाले आणि त्यांचा एक मुलगा मथुरादास नारायण कुकीयन यांचेही अविवाहीत असताना १०.०३.२००३ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात १) भारती कृष्णा अमीन, २) दुर्गादास नारायण कुकीयन, ३) ललिता लिलाधर नंगेर[।] व ४) दीनादास नारायण कुकीयन आणि माझे अशील ५) उदयंती नारायण कुकीयन हे कायदेशीर त्रारसदार असून सदर फ्लॅटचे वारसा अधिकार आहेत आणि त्यांचे सर्व अधिकार, हक्क, हित, शेअर व ऱावा अनुक्रमांक: बीआरएल-५-९५१२-२०२३ अंतर्गत नोंदणीकृत दिनांक ०१.०६.२०२३ रोजीचे ोंदणीकृत मुक्तता करारनामानुसार १) भारती कृष्णा भमीन, २) दुर्गादास नारायण कुकीयन, ३) ललिता लेलाधर बंगेरा व ४) दीनादास नारायण कुकीयन या कायदेशीर वारसदारांनी माझे अशील उदयंती गरायण कुकीयन यांच्या नावे केले आणि माझे अशील सदर फ्लॅटच्या मालक झाल्या

गाझे अशिलांना सदर फ्लॅट समोर बँक/वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्याची इच्छा आहे आणि ककीयन यांचे मार्फत कायदेशीर किंवा मामायिकपर्ण प्रदर फ्लॅटवर दावा असल्यास त्यांनी खालील न्वाक्षरीकर्ता वकील **श्री. के.आर. पांड्ये** भांडारकर भवन, कोर्ट लेन, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ येथे सदर सूचना प्रकाशन गरखेपासून **७ (सात) दिवसांत** कळवावे. जर विहित कालावधीत कोणताही दावा प्राप्त न झाल्यास बँक प्राधिकरणाकडून सदर फ्लॅट समोर माझे अशिलास कर्ज देण्याची प्रक्रिया केली जाईल.

वकील श्री. के.आर. पांड्ये दिनांक: १४.०६.२०२३

जाहीर सूचना बालील स्वाक्षरीकर्ताकडन सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील **श्री. भरत पंडि**त ा: फ्लॅट क्र.३०३, हार्बर कोर्ट, जवाहर नगर को-ऑप.हौ.सो.लि., प्लॉट क्र.४९/३, सेक्टर १९/ए, नेरूव

<mark>मे. कालोन ॲग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि.</mark> यांनी कर्ज सुविधा मिळविण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट शाखा, ग्रेश् ाऊस, पी.एम.रोड, मुंबई (शाखा कोड क्र.३१२८२) यांच्याकडे संपर्क केला आहे आणि **श्री. भरत पंडित** ने. <mark>कालोन अँग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि.</mark> यांचे जामिनदार होण्यास मान्य केले आहे आणि त्यांचे दुकान क्र.१३ तळमजला, हार्बर कोर्ट, जवाहर नगर को–ऑप.हौ.सो.लि., प्लॉट क्र.४९/३, सेक्टर १९/ए, नेरूळ, नवी मुंबई ता. व जि. ठाणे (यापुढे सदर दुकान क्र.१३) ही जागा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावे प्रतिभुती म्हणून तार

नवाहर नगर को–ऑप.हौ.सो.लि., सोसायटी आणि **मे. आहजा डेव्हलपर्स**, द्वितीय पक्षकार यांच्या दरम्या ब्रालेला दिनांक २४.०४.२००१ रोजीचे दुकान वाटपाकरिता करारनामानुसार सोसायटीने **मे. टोपैम प्रॉपटीं**ज **ग्रा.लि.** यांच्या नावे सोसायटीमधील दुकान विक्री करण्याचे अधिकार दिले होते, सदर करारनामा लॉमिनेत

देनांक २८.०२.२००३ रोजीचे अ.क्र.टीएनएन६-१९८४-२००३ अंतर्गत पावती क्र.२१७०/२०२३ नुसार नों हरारनामा प्रमाणे **श्री. भरत ए. पंडित** यांनी सदर दकान क्र.१३ ही जागा **मे. टोपैम प्रॉपर्टीज प्रा.लि**. यांच्याकडुन बरेदी केली आणि सदर करारनामा व नोंद पावती लॅमिनेट केले आहे.

देनांक १६.०३.२०१२ रोजीचे अ.क्र.टीएनएन६–१०६१–२०१२ अंतर्गत नोंदणीकृत दिनांक १२.०३.२०१२ रोजीचे करारनामानुसार **मे. टोपैम प्रॉपर्टींज प्रा.लि**. यांनी <mark>श्री. भरत ए. पंडित</mark> यांच्या नावे सदर दुकान क्र.१३ मधील

रुढे जर कोणा व्यक्तीस, संस्थेस सदर मालमत्तेबाबत विक्री, भाडेपट्टा, मालकी हक्क, तारण, अधिभार, बे . अक्षीस, कायदेशीर हक्क, परिरक्षा, वारसा हक्क, मृत्युपत्र किंवा अन्य इतर प्रकारे दावा किंवा आक्षेप असल्यास किंवा त्यांच्या ताब्यात सदर मालमत्ताबाबतचे अधिकार दस्तावेज असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह सदर सूचना क्रकाशनापासून १५ **दिवसांत** स्टेट बँक ऑफ इंडियाकडे (sbi.31282@sbi.co.in) आणि खालील वाक्षरीकर्त्यांना कळवावे. अन्यथा अशा व्यक्तिंचे सर्व दावे त्याग केले आहेत किंवा स्थगित केले आहेत अर प्रमजले जाईल. **१५ दिवसांच्या** पूर्ततेनंतर आक्षेप सादर केल्यास ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही राजन व्ही. पील्लई

> ३१६, बिर्या हाऊस, २६५, बझार गेट स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१. भ्रमण क्र.:९८१९४७४८३८ ईमेलः Rajan.adv@gmail.com

्र अपूर्व सायकल ऑण्ड मोटार एजेन्सी लिमिटेड

TUDDE सीआवाएन:एल७४९९९एमएच१९१९पीएलसी०००५५७ नोंद. कार्या.: ५३४, सरदार वल्लभभाई पटेल रोड, ऑपेरा हाऊस, मुंबई-४००००७ दुर.:०२२-२३६१२१९५/९६/९७, वेबसाईट:www.bcma.in, ई-मेल:bcma@bcma.ir

येथे सूचना देण्यात येत आहे की, गुंतवणूकदार शिक्षाण व संरक्षाण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षा हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ (आयईपीएफ नियम), सुधारितप्रमाणे सहवाचिता कंपनी कायत २०१३ च्या कलम १२४ च्या तरतुदीनुसार ७ सलग वर्षांकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेल्ट लाभाशासंदर्भतिल सर्व शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (आयईपीएफ प्राधिकरण) च्य डिमॅट खात्यात कंपनीद्वारे हस्तांतरीत केले जातील.

नेयमांचे पालन करून. सर्व संबंधित भागधारकांना वैयक्तिक नोटिसा पाठवल्या जात आहेत ज्यांचे समभा उपरोक्त नियमांनुसार आयर्इपीएफ मध्ये हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत, अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील कंपनीच्या https://www.hcma.in वेबसाइटवर उपलब्ध केले आहेत

या संदर्भात, कृपया खालील गोष्टी लक्षात घ्याः

- 9) तुमच्याकडे वास्तविक स्वरूपात भागधारणा असल्यास: द्य्यम भाग प्रमाणपत्र जारी केले जाईल आणि ु आयईपीएफ मध्ये हस्तांतरित केले जाईल. तुमच्या नावावर नोंदणीकृत आणि तुमच्याकडे असलेले मूळ भाग
- जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भागधारणा असल्यास: तुमच्या डिमॅट खात्यातून आयईपीएफ मध्य हस्तांतिरित करण्यासाठी जबाबदार असलेल्या शेअर्ससाठी डेबिट केले जाईल.

१५ सप्टेंबर, २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी वैध दावा प्राप्त न झाल्यास, कंपनी उत्तरदायी लाभांश आणि इक्विटी शेअस भायईपीएफ प्राधिकरणाच्या नावे पूढील कोणतीही सूचना न देता हस्तांतरित करण्यास पूढे जाईल. कृपया लक्षा उवा की दावा न केलेल्या लाभांशाची रक्कम आणि आयईपीएफकडे या नियमांनुसार हस्तांतरित केलेल्य मभागांच्या संदर्भात कंपनीविरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही. हे नोंद घ्यांवे की संबंधित भागधार विहित फॉर्म आयईपीएफमध्ये ऑनलाइन अर्ज करून आणि फॉर्म आयईपीएफमध्ये नमूद केलेल्या आवश्यक pागदपत्रांची वास्तविक प्रत कंपनीच्या नोडल ऑफिसरला पाठवून आयईपीएफ प्राधिकरणाकडून शेअर्स आणि नाभांशाचा दावा करू शकतात.

वरील प्रकरणावरील कोणत्याही प्रश्नांसाठी, भागधारकांना विनंती आहे की त्यांनी कंपनीच्या निबंधक आणि भा इस्तांतर प्रतिनिधीशी संपर्क साधावां, आरटीए (वास्तविक स्वरुपात शेअर्स असल्यास) ईमेल csg_unit@tcplindia.co.in वर विनंती पाठवा आणि तुमचे ठेवीदार सहभागीदार (डीमॅट स्वरुपात शेअर

> बॉम्बे सायकल ॲण्ड मोटार एजेन्सी लिमिटेडकरित सही/

दिनांक: १४ जून, २०२३ ठिकाण: मुंबई

निधी अगरवा कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र

Public Notice TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of (name of Company) TVS Srichakra Limited having its Registered Office at: - 7-B, TVS Building, West Vell Street, Madurai, Tamil Nadu, 625001.

Registered in the name of the: M/S Latin Manharlal Securities Pvt Limited Following Shareholder/s have been lost by them.

Sr. No.	Name of the Shareholder/s	Folio No.	Certificate No.	Distinctive Number/s	No. of Shares	
1	M/S Latin Manharlal Securities Pvt Limited	67507	157201 157211 1571191 157193 157193 157204 157208 157209 157197 157209 157207 157202 157203 157199 160932 160932 160932 160932 160932 160932 160932	2641331 - 2641380 5088014 - 5088019 20677161 - 2067210 2067211 - 2067200 2067211 - 2067310 2714446 - 2714495 2714496 - 2714554 2746541 - 2746540 2746541 - 2746540 2746541 - 2746540 2716221 - 2716221 2716221 - 2716220 2716262 - 271624 2621383 - 2621432 5085314 - 5085344 2641306 - 2641330 5087995 - 5088013 2067311 - 2067315 2614953 - 2614977 2615028 - 2615025 2563230 - 2563244 2563340 - 2563344 262320 - 2563344	50 06 50 50 50 50 50 50 50 50 50 50 50 50 50	1006 Equity Shares in 10/-Face Value

The parameter of the same of the same share certificate/s should lodge such of with the Company or its Registrar and Transfer Agents Integrated Registry Management Servi Pvt. Ltd (Integrated Enterprises (India) Ltd), II Floor, Kences Towers, 1, Ramakrishna Street, Nc Usman Road, T Nagar, Chennai, Tamil Nadu, 600017 within 15 days of publication of this not after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplic Share Certificate/s.

M/s. Latin Manharlal Securities Pvt Limited Name of Shareholde

उपनिबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई

(मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्थाचे फेडरेशन लि. मुंबई) यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को. ऑप. हौ. सोसा. लि. हुनुमान चौक, नवघर रोड, मुलुंड (पू.) मुंबई - ४०००८१.

सातारा को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ठाणे पत्ता : ओमसाई कृपा, म्हाडा हौसिंग सोसायटी प्लॉट नं. ३४.

रम न. डा – ७, सावस्वरतगर, सावामान्यनगर ठाण – ५०५.					
अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्रमांक	पुढील सुनावणी दिनांक
१	श्री. रमेश बाबुराव चव्हाण	२२१५	५३३३२८/-	१	२३/०६/२०२३
2	श्री. तुषार रमेश चव्हाण	२२१५	५३३३२८/-	2	२३/०६/२०२३
ş	सौ. रेखा रमेश चव्हाण	२२१५	५३३३२८/-	ş	२३/०६/२०२३

सदर दाव्याचे कामी अर्जदार संस्थेने दिनांक ०६/०५/२०२३ रोजी दाखल केलेल्या अर्जातीत प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स रुज् झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने दिनांक २३/०६/ २०२३ रोजी दुपारी २:०० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येर्डल.

ही नोटीस आज दिनांक ०२/०६/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाचे मदेसह दिली आहे.



सही /-उपनिबंधक सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मुळ प्राप्तकर्ते श्री. विरेंद्र माणेकलाल राणा यांना कोअर हाऊस क्र.सी-२५, क्षेत्रफळ ३० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, गोराई(१) **मंदार** को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.७१, आरएससी-१२, गोराई-१, बोरिवली (पश्चिम) मुंबई–४०००९१ ही जागा म्हाडाद्वारे वाटपपत्रानुसार देण्यात आली होती आणि तदुनंतर सोसायटीने दिनांक २१.११.१९८९ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.२५ अंतर्गत अनुक्रमांक १२१ ते १२५ धारक 5.५०/- प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स वितरीत केले होते आणि दिनांव २१.०२.१९९६ रोजीच्या करारनामानुसार **श्री. विरेंद्र माणेकलाल राणा** यांनी सदर जाग श्री. शांताराम भिकाजी घडशी यांच्याकडे विक्री केले आणि दस्तावेज क्र.बी/५३५०/ २०११ दिनांक १०.०१.२०१२ रोजीच्या पत्रानुसार योग्य मुद्रांक शुल्क व दंड रक्कम सदर करारनामावर जमा करण्यात आली आणि तदनंतर त्यांनी म्हाडाकडे त्यांच्या नावे सदर कोअर हाऊस हस्तांतर/नियमित करण्यास अर्ज केला आणि म्हाडा मंडळाने दिनांक २८.०३.२०९२ रोजीचे पत्र क्र.डीवाय.सी.ओ/डब्ल्यु/एम.एम./१६१७ दिनांक २८.०३.२०१२ नुसार त्यांचे स्तांतर/नियमन पत्र वितरीत केले आणि तद्नंतर दिनांक १४.०७.२०१३ रोजीचे सद सोसायटीद्वारे भागप्रमाणपत्र क्र.२५ त्यांच्या नावे देण्यात आले आणि मुळ प्राप्तकर्ते **श्री. विरेंद्र ाणेकलाल राणा** यांच्या नावे म्हाडाद्वारे वितरीत मुळ वाटपपत्र माझे अशील **श्री. शांतारा**म **भिकाजी घडशी** यांच्याकडून हरवले आहे आणि त्यांनी मुंबई उपनगर, बोरिवली पोलीस ठाणे, बोरिवली (प.), मुंबई येथे दिनांक १२.०६.२०२३ रोजी ऑनलाईन तक्रार क्र.४९०८८-२०२३ अंतर्गत तकार नोंद केली आणि माझे अशील **श्री. शांताराम भिकाजी घडशी** हे सद कोअर हाऊसबाबत मालक झाले आहेत आणि त्यांना भावी खरेदीदाराकडे विक्री करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर कोअर हाऊस जागेबाबत म्हाडाद्वारे वितरीत मळ वाटपपत्राबाब आणि/किंवा अन्य इतर संबंधित दस्तावेज आणि/किंवा सदर जागा किंवा भागावर कोणताही अधिकार, हक्क किंवा हित, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क आणि/किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह **ॲड. श्री.** मनुज <mark>विनोद मोरे, वकील,</mark> मुंबई उच्च न्यायालय, कार्यालय पत्ता: **एमओआर असोसिएटस्** ५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहौसो लि., आरएससी-१, गोराई(१), बोरिवली (प.) मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे, अन्यथा अरे समजले जाईल की, असे दावें कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थगित केले आहेत. मंबई, आज दिनांकीत १४ जून, २०२३

अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मुळ प्राप्तकर्ते श्री. नंदकुमार रघुनाथ शिंदे यांना वाटपपः क्र.डबल्युबीपी/०११ व ०१२/३९५/९२ दिनांक २१.०५.१९९२ नुसार म्हाडाद्वारे कोअर हाऊस क्र.डी-१, क्षेत्रफळ ४० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र**,** चारकोप(३) **शांती निवास** को-ऑपरेटिव्ह हौिसंग गेसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.७१२, आरएससी-४१, चारकोप सेक्टर क्र.७, कांदिवली (पश्चिम) मुंबई–४०००६७ ही जागा देण्यात आली होती. तसचे सोसायटीद्वारे दिनांक १५.०८.१९९५ रोजीचे ागप्रमाणपत्र क्र.२६ अंतर्गत अनुक्रमांक १२६ ते १३० धारक रु.५०/– प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स वितरीत केले होते आणि तद्नंतर **श्री. नंदकुमार रघुनाथ शिंदे** यांचे मुंबई, महारा येथे ०८.०४.२०२१ रोजी निधन झाले (मृत्यु प्रमाणपत्र नोंद क्र.डी-२०२१ २७-९०२७७-००१४०६ दि.२८.०४.२०२१), यांच्या पश्चात पत्नी श्रीमती निलीमा नंदकुमार शिंदे, मुलगा श्री. निलेश नंदकमार शिंदे व मलगा श्री. कल्पेश नंदकमार शिंदे हे मयत श्री. नंदकमार रघनाथ शिंदे यांचे nयदेशीर वारसदार आहेत आणि मयताचे अन्य कायदेशीर वारसदारांनी दिनांक o८.0६.२०२३ रोजीचे दस्तावेज क्र.बीआरएल-७-८६६२-२०२३ धारक संयुक्त उपनिबंधक बोरिवली-७ एमएसड यांचे कार्यालयात नोंदणीकृत दिनांक ०८.०६.२०२३ रोजीचे मुक्तता करारनामानुसार सदर कोअर हाऊसमधील त्यांचे अविभाजीत सामायिक वारसा, शेअर्स, अधिकार, हक्क व हित त्यांची आई <mark>श्रीमती निलीमा नंदकुमार शिंदे</mark> यांच्या नावे मुक्त केले आहेत. तद्नुसार माझे अशील श्रीमती <mark>निलीमा नंदकुमार शिंदे</mark> हे सदर कोअर हाऊस जागेच्या एकमेव व कायदेशीर मालक झाल्या आहेत गणि सदर कोअर हाऊस जागा म्हाडाकडून हस्तांतर/नियमित करण्याची इच्छा आहे आणि सदर सोसायटीचे सदस्यत्व घेण्याची इच्छा आहे आणि भागप्रमाणपत्र त्यांच्या नावे नोंद करण्याची इच्छा

जर कोणा व्यक्तीस सदर कोअर हाऊस जागा आणि/किंवा सदर कोअर हाऊसबाबत कायदेशीर वारसदारांचे दावाबाबत आणि/किंवा अन्य इतर संबंधित दस्तावेजाबाबत आणि सदर जागा किंव ।।गावर कोणताही अधिकार, हक्क किंवा हित, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क आणि/ किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांस <mark>ॲड. श्री. अनुज विनोद मोरे, वकील,</mark> मुंबई उच्च न्यायालय, कार्यालय पत्ता: एमओआर **असोसिएटस्,** ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहौसो लि., आरएससी-१, गोराई(१), बोरिवली (प.). मुंबई-४०००९१ येथे सदर सचना प्रकाशन तारखेपासन **१५ दिवसांत** कळवावे. अन्यथ असे समजले जाईल की, असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थगित केले आहेत. मुंबई, आज दिनांकीत १४ जून, २०२३

अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

निओजेम इंडिया लिमिटेड सीआयएन: एतउ६९९१एमएव४९९१पीएतसी०६३३५७ स्कार्या: जी/३२, जेम्स ॲण्ड ज्वेतरी कॉम्प्लेक्स ३, सिख् (सेझ), अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६. :(०२२) २८२९११२३, इमेल: mail@neogemindia.com वेबसाईट: www.neogemindia.com

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षीत वित्तीय निप संपलेली तिमाही संपलेली तिमाही | संपलेले वर्ष | संपलेले वर्ष तपशिल 39.03.73 39.03.77 39.03.73 39.03.77 लेखापरिक्षित 0.९६ 8.68 0.90 ૪.७९ ालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व (0.₹७) १.६९ (४६.७) (ξ,ξ) त्रपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवादात्मक आणि /किंवा विशेष साधारण बाबनंतर १.६९ (૪૬.૭) (ξ,ξ) . रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) १.६९ (8,60) (\$3,3) (0.₹७) ालावधीकरिता एकुण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकर नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) १.६९ (85.0) (ξ,ξ,ξ) मभाग भांडवल (समभागाचे दर्शनी मृत्य रु.१०/- प्रती भाग) ८१७.२० ८१७.२० ८१७.२0 ८१७.२0 एखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षीत ताळेबंदपत्रकात इल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) (अखंडीत कार्यचलनाकरिता (30.0) 090.0) 90.0 (0.00)

टिप: (१) सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वरील निवारण हे सुधारित सेबी मार्गदर्शनानुसार तयार केले आहेत. संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.neogemindia.com वेबसाईटवर प्पलब्ध आहे. (२) लेखासमितीद्वारे वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष पुनर्विलोकन करण्यात आले आणि सोमवार, १२ जून, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. (३) ागील कालावधीचे आकडे चालु कालावधीच्या वर्गीकरणाच्या निश्चितीकरिता जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

ठेकाण: मुंबई

दिनांक: १२ जून, २०२३

निओजेम इंडिया लिमिटेडकरित सही/

गौरव दोशी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

द्रीआयएन:००१६६७०

%VITS

fishaliz स्टंट बेंक किसकोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र (कोड १५४२६), श्ला मजला, अशोक सिल्क मिल्स कंपाऊंड, एलबीएस मार्ग, घाटकोपर (पश्चिम), मुंबई-४००८८.

मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार **श्री. नवीन विजय मालवे/श्रीमती मीना नवीन मालवे, (**१, खोली क्र.४०२, बालाजी गार्डन इमारत, प्लॉट क्र.७७७, नेरूळ (प.), नवी मुंबई-४००७०६, (२) फ्लॉट क्र.१५०८, १५वा मजला, विंग-एच, हाइले, मोहन नानो इस्टेटस्, गांव कोहोज खुँटवली, एसएचव्ही हार्य स्कूल समोर, नालम्बी रोड, अंबरनाथ (प.), ठाणे–४२१५०५, (३) न्यु बालाजी बुक, दुकान क्र.१, चिन्मय कोहीसी. प्लॉट क्र.ए–१९, सेक्टर–२०, नेरूळ (प.), नवी मुंबई–४००७०६ (गृह कर्ज खाते–४०८५८१८३०४३) यार्न बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मुद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसर केलेली आहे आणि यामव यांचे खाते २९.०५.२०२३ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट **(एनपीए)** मध्ये वर्गीकृत करण्यात् आले. सिक्युरीटायझेश ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यांवर **३१.०५.२०२३** रोजी सूचना पाठविण्यात आली होती, ती ना पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

थकबाकी रक्कम: दिनांक ३१.०५.२०२३ रोजी देय रक्कम रू.१९,८४,८७१/ – (रुपये एकोणीस लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे एकाहत्तर फक्त) तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी. सदर पर्यायी सेवेकरिता सरवात करण्यात आली आहे. वर नमद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लाग असल्यास यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकाकी रक्कम जमा करावी अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिट इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्य समाप्तीनंतर योग्य कारवाई केली जाईल. कर्जदारांचे लक्षा वेधाण्यात येत आहे की. कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतदीनसार प्रतिभत

गालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध[°]आहे. स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.१५०८, १५वा मजला, विंग-एच, हाइले, मोहन नानो इस्टेटस्, गाव कोहोज खुंटवली, एसएचव्ही हाय स्कूल समोर, नालम्बी रोड, अंबरनाथ (प.), ठाणे-४२१५०५

दिनांक: १३.०६.२०२३, ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

> komot komot

विडली रेस्टॉरन्टस् लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः डी-०९, इस्टर्न बिझनेस डिस्ट्रीक्ट, एल.बी.एस. रोड, भांडुप (प.), मुंबई-४०००७८

दूर.:+९१-७४०००५८७६८, ई-मेल:cs@kamatsindia.com, वेबसाईट:www.kamatsindia.com

दस्यांना येथे सूचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ कलम १०८ व ११० सहवाचित कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम, २०१४ चे नियम २० व २२ (अमंलातील वेळेकरिता फेर बदलाशिवाय किंवा फेर बदलासह) आणि सिक्यूरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिं ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५, भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण आणि इतर कायदा व अधिनियमानुसार आणि भारत शासन, सहकार मंत्रालयाद्वारे सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०. सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, २२/२०२० दि.१५ जून, २०२०, ३३/२०२० दि.२८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दि.३१ डिसेंबर, २०२०, १०/२०२१, दि.२३ जून, २०२१, ३/२०२२ दि.५ मे, २०२२ आणि ११/२०२२ दि.२८ डिसेंबर, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दि.५ जानेवारी, २०२३ नुसार टपाल मतदानाने विड<mark>ली रेस्टॉरन्टस लिमिटेड (कंपनी)</mark> च्या सदस्याद्वारे दिनांक **१३ जून, २०२३** रोजीच्या सूचनेत नमुदं विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

कंपनीने दिनांक **१३ जुन, २०२३** रोजीच्या टपाल मतदान सूचना ज्या सदस्यांचे नावे नोंद तारीख **मंगळवार १३ जून, २०२३** रोजी सदस्य नोंद पुस्तकात/लाभार्थी मालकांच्या यादीत नमुद आहेत आणि ज्यांचे ई-मेल तेवीदार सहभागीदार व कंपनी निबंधक आणि भागहस्तांतर प्रतिनिधीकडे नोंद आहेत त्यांना **शुक्रवार** ०९ जून, २०२३ रोजी (नोंद तारीख) वितरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

एमसीए परिपत्रकानुसार टपाल मतदान सूचना फक्त ई–मेलने विद्युत स्वरुपात पाठविले आहे. तद्नुसा टपाल मतदानपत्रिका व मुद्रांक शुल्क भरलेले व्यवसाय प्रतिसाद लिफाफेसह सूचनेची वास्तविक प्रत टप नतदानाकरिता सदस्यांना पाठविली जाणार नाही. सदर सूचना कंपनीच्या www.kamatsindia.com, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com

सेक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स ग्युर्लेशन्स २०१५ च्या नियम ४४ आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ व कलम ११० आरि यातील नियमाअंतर्गत व एमसीए परिपत्रकानुसार वास्तविक टपाल मतदानपत्रिका सादर करण्याऐवजी विद्युत वरुपाने त्यांचे मत देण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. कंपनीने सदस्यांना रिमोत ई–वोटिंग सुविधा देण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा नियुक्त केर्ल

रेमोट ई–वोटिंग कालावधी **बुधवार, १४ जून, २०२३ रोजी स.९.००वा.** (भाप्रवे) प्रारंभ होईल. **गुरुवार, १**: जुलै, २०२३ रोजी सार्य.५.००वा. (भाप्रबे) समाप्त होईल. रिमोट ई-बोटिंगने मत देण्यास असमर्थ होणारे सदस्य त्यांनी त्यांची अनुमती (करिता) किंवा विरोध (विरोधात) गुरुवार, १३ जुलै, २०२३ रोजी सार्य.५.००वा. (भाप्रवे) पर्यंत रिमोट ई-बोटिंगने कळवावे. सदर तारीख व वेळेनंतर ई-बोटिंग बंद केले जाईल आणि कोणतीही ई-वोटिंग मान्य असणार नाही. कंपनीचे सदस्यांना मत देण्यासाठी नोंद दिनांक **शुक्रवार, ०९** जून, २०२३ आहे. नोंद तारखेला सदस्य नसणाऱ्या व्यक्तीने सदर सूचना माहितीकरिता घ्यावी

काही प्रश्न असल्यास www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध फ्रिक्कन्टली आस्क क्वेश्चन्स (एफएक्यु) व ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा १८००-२२२-९९० वर संपर्क करावा किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. तसेच सदस्यांना कंपनीचे निबंधक व हस्तांत प्रतिनिधीकडे investor@bigshareonline.com किंवा कंपनीकडे cs@kamatsindia.com व

मे. पुजा सावरकर ॲण्ड असोसिएटस् यांची नियुक्ती केली आहे. नियोजित ठराव जर आवश्यक बहुसंख्येने मंजूर झाल्यास ते रिमोट ई-वोटिंग्च्या अंतिम तारखेला अर्थात गुरुवार, १३ जुलै, २०२३ रोजी मंजूर झाल्याचे समजले जाईल. टपाल मतदानाचा निकाल तसेच तपासनीसांचा अहवाल कंपनीच्या www.kamatsindia.com वर प्रसिद्ध केला जाईल आणि बीएसई लिमिटेडकडे कळविले जाईल आणि ई-वोटिंग समाप्तीपासून ४८ तासांत www.bseindia.com वर उपलब्ध होईल.

ज्या सदस्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक ठेवीदार सहभागीदार/कंपनी/निबंधक व हस्तांतर प्रतिनिर्ध यांच्याकडे आवश्यक दस्तावेज जसे सूचना, वार्षिक अहवाल आणि संबंधित पत्र व्यवहार विद्युत स्वरुपाने प्राप्त करण्यासाठी नोंद नसेल त्यांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक कंपनीच्या cs@kamatsindia.com किंवा निबंधक व हस्तांतर प्रतिनिधीच्या investor@bigshareonline.com किंवा डिपॉझिटर्र

विधी व्ही. कामत व्यवस्थापकीय संचालिव

द्रीआयएन:०७०३८५२४

दिनांक: १३ जून, २०२३

हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंद. कार्या.: ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत बिहार, नवी दिल्ली-११०००५७. जर्यालय: कार्यालय क्र.बी-३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र.३९/५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्टेशन समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०३

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी (ई-लिलाव) जाहीर सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत ॲक्ट २००२ अन्वये हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभुत धनको) यांच्यासह तारण असलेल्या स्थाव ।।लमत्तेच्या विक्रीकरिता सूचन ग्राद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना/प्रतिनिधींन

नोटीस देण्यात आली आहे की खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्ता सरक्षित कर्जदाराकडे गहाण/शल्क आकारल्य आहेत, ज्याचा **हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** (सुरक्षित कर्जदार) च्या अधिकृत अधिकाऱ्याने ताबा घेतले आहे खाली नमूद केलेल्या कर्जदार, सह-कर्जदार किंवा जामीनदारांकडून थकबाकीच्या वस्लीसाठी **दिनांक १६ जुन, २०२३** रोजी (ई-लिलावाची तारीख) जसे आहे तसे, जसे आहे तसे आणि जे तेथे आहे विकले जाईल. आरक्षित इसारा रक्कम समाविष्ट मोहोरबंद लिफाफा जाहीर लिलावात सहभागी होण्यासाठी **हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**च्या अधिकृत अधिकाऱ्याकडे २९ जून, २०२३ रोजी सायं.५.००वा. पर्यंत किंवा त्यापूर्वी शाखा कार्यालय: कार्यालय क्र.बी-३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र.३९/५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्टेशन समोर, वाशी,

कर्ज खाते	कर्जदार/सह-कर्जदार/	मागणी सूचना	ताबा प्रकार	आरक्षित मुल्य		
क्र.	जामिनदार/कायदेशी वारस/	दिनांक / रक्कम	(रचनात्मक/	इसारा रक्कम		
	कायदेशीर प्रतिनिधींचे नाव	दिनांक	वास्तविक)			
HHFMUMHOU	चिन्मय मधुसुदन त्रिवेदी,	१७.०७.२०२१,	वास्तविक	रु.१६०००००/-		
20000007140	संगीता चिन्मय त्रिवेदी	१३.०६.२०२३ रोजी		रु.१,६०,०००/−		
	,	रु.३२,४१,६८५/-				
मालमनेचे वर्णन: फ्लॅट जागा क बी-२/१ तळमजला बी विंग रॉनी अपार्टमेंट रॉनी पार्क को-ऑपरेटिव्ह हौसिंग						

सोसायटी लिमिटेड, जमीन सर्व्हें क्र.२३८, हिस्सा क्र.६(भाग), गाव बोर्ळीज, सोपारा रोड, रोशन पार्क समोर, ता. वसई, जि. पालघर, विरार पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-४०१३०३ (बिल्टअप क्षेत्रफळ ४९० चौ.फ. अर्थात ४५.५३९ चौ.मी.) चतुसिमा: उत्तरेस: घर; पुर्वेस: मोकळी जागा; दक्षिणेस: बंगला; पश्चिमेस: बोळींज सोपारा रोड. नियम व अटी: ई-लिलाव https://sarfaesi.auctiontiger.net पोर्टलद्वारे ३० जून, २०२३ रोजी

(लिलावाची तारीख) दु.२.००वा. नंतर प्रत्येकी १० मिनिटांच्या मर्यादित विस्तासाह होईल. १) विहित निवेदा/बिड फॉर्म आणि विक्रीच्या अटी शाखा कार्यालय क.बी-३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र.३९/५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्टेशन समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०३ येथे स.१०.०० ते सायं.५.०० दरम्यान कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयात उपलब्ध असतील २) स्थावर मालमत्तेची आरक्षित किंमतीपेक्षा कमी विक्री केली जाणार नाही. ३) बोली वाढीची रक्षम .१०,०००/- (रुपये दहा हजार फक्त) असेल. ४) वरील मालमत्तेच्या खरेदीसाठी सादर केलेल्या सर्व बोली/निविदा वर नमद केल्याप्रमाणे **हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**च्या बाजने डिमांड डाफ्ट, आरटीजीएस/एनईएफटीद्वारे इसारा रक्कमेसह जयपूर येथे देय असतील. डिमांड ड्राफ्ट लिलावानंतर अयशस्व बोलीदारांना परत केले जातील. ५) सर्वोच्च बोली लावणारा यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केला जाईल जर तो/ती बोली लावण्यासाठी कायदेशीररीत्या पात्र असेल आणि पुढे दिली जाईल की बोलीची रक्कम राखीव किंमतीपेक्षा कमी नसेल. जेव्हा ऑफर केलेली किंमत इतकी स्पष्टपणे अपुरी दिसते की असे करणे अयोग्य होईल तेव्हा सर्वोच्च बोली नाकारणे/स्वीकारणे हा अधिकृत अधिकाऱ्याचा अधिकार असेल. ६' जनान सर्वा पर्या प्रचा त्राच्या नाला नालारण ह्याकारण हा जायकृत आयकाऱ्याचा आयकार असल. ६) संभाव्य बोलीदार २३ जून, २०२३ रोजी स.११.०० ते दु.२.०० दरम्यान पूर्व भेटीसह मालमत्तेची तपासणी करू शकतात. ७) यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीने, घोषणेनंतर लगेच, २४ तासांच्या आत खरेदीच्या रकमेच्या/सर्वोच्च बोलीच्या २५% रक्कम जमा करावी ज्यामध्ये ईएमडी रक्कम समाविष्ट असेल आणि अशा ठेवीमध्ये चूक झाल्यास, मालमत्ता ताबडतोब खाजगी कराराद्वारे नवीन लिलाव/विक्रीसाठी ठेवली जाईल. **८)** वरीलप्रमाणे प्रारंभिक ठेव ठेवल्यास, देय असलेल्या खरेदीदाराच्या पैशाची शिल्लक रक्कम खरेदीदाराने प्राधिकत अधिकाऱ्याला मालमत्तेच्या विक्रीची पृष्टी केल्याच्या तारखेपासून **१५व्या** दिवशी किंवा अश दिवसाँशिवाय किंवा **१५व्या** दिवशी रविवार किंवा इतर सुट्टी असल्यास, **१५व्या** दिवसानंतरच्या पहिल्या कार्यालयीन दिवशी त्यापूर्वी भरावी. ९) वर नमूद केलेल्या कालावधीत कोणतेही पेमेंट चुकल्यास, खाजगी कराराद्वारे मालमत्ता नव्याने लिलाव/विक्रीसाठी ठेवली जाईल. **हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**द्वारे एमडीसह ठेव जप्त केली जाईल आणि कसूरदार खरेदीदार मालमत्तेवरील सर्व दावे गमावतील. **१०)** वरील विकी हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या अंतिम मंजरीच्या अधीन असेल. ११) हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला ज्ञात असलेल्या कोणत्याही दायित्वांचे तपशील, ज्यासाठी मालमत्ता जबाबदार आहे: माहित नाही. दावे, जर असेल तर, जे मालमत्तेवर पुढे केले गेले आहेत आणि त्याचे स्वरूप आणि मूल्य यांच्याशी संबंधित इतर ज्ञात तपशील: **माहित नाही. १२)** इच्छुक पक्षांनी संबंधित विभाग/कार्यालयांकडू वैधानिक आणि इतर देय जसे की विक्री/मालमत्ता कर, वीज देय आणि सोसायटी देयके यांची पडताळणी पुष्टी करण्याची विनंती केली जाते. मालमत्तेवरील कोणत्याही देय देयकाची कंपनी कोणतीही जबाबदारी घेत नाही. १३) १% टीडीएस, जर असेल तर, सर्वोच्च घोषित बोली रकमेपेक्षा सर्वोच्च बोलीदारास देय असेल. सर्वात जास्त बोली लावणाऱ्याने कंपनीच्या पॅनमध्ये पेमेंट जमा करणे आवश्यक आहे आणि चलनाची प्रत कंपनीला सादर केली जाईल. १४) विक्री या जाहिरातीमध्ये आणि विहित निविदा फॉर्ममध्ये समाविष्ट केलेल्य अटी व शर्तींच्या अधीन आहे. १५) यशस्वी बोलीदार/खरेदीदाराने कायद्यानुसार नोंदणीकृत विक्री प्रमाणपत्र जिटा व सामान्य कार्या जात. २७, १ नर्दाच्या सामान्य व्यवस्था सम्बद्धाः स्व १, १००० । सिळविण्यासाठी सर्व मुद्राक सुरक, नोंदणी सुरक आणि आर्युषीण कर्ष चचनाता. १६) प्राचिक अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता निविदा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा निविदा तहकूव/ स्थगित/रद्द करण्याचा आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय या विक्रीच्या कोणत्याही अटी व शर्तींमध्ये बदल तरण्याचा पूर्ण अधिकार आहे. **१७)** इच्छुक बोलीदार **श्री. स्वप्नील चव्हाण** यांच्याशी **मोबा क्र** ९७३०८४९३६३ वर कार्यालयीन वेळेत (स.१०.०० ते सायं.६.००) संपर्क साध शकतात किंवा मालमत्ता कर्जदाराचे खाते क्रमांक नमूद करून assetdisposal@herohfl.com वर मेल करा. १८) इतर कोणत्याही तपशिलांसाठी किंवा ई-लिलावाच्या प्रक्रियेच्या ऑनलाइन प्रशिक्षणांसाठी संभाव्य बोलीदार सेवा प्रदात्याशी संपर्क साधू शकतात, मे. ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ऑक्शनटायगर), ईमेल आयडी:

कर्जदार / जामीनदार / तारणकर्ता यांना ३० दिवसांची विक्री सूचना

वरील उल्लेखित कर्जदार/तारणकर्ता/जामीनदारांनी याद्वारे कलम १३(२) अंतर्गत मागणी सचनेमध्ये नमद केलेर्ल रक्कम लिलावाच्या तारखेपूर्वी व्याज आणि खर्चासह जमा करावे, असे न झाल्यास मालमत्तेचा लिलाव केला जाईल आणि शिल्लक थकबाकी, जर असेल तर, तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल केली जाईल. विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी, कृपया दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या https://uat.herohomefinance.in/hero housing/other-notice हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभुत धनको) वेबसाइटवर म्हणजे www.herohousingfinance.com

हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरिता दिनांक: १४ जून, २०२३ प्राधिकृत अधिकारी श्री. स्वप्नील चव्हाण, मोबा.:९७३०८४९३६३ ठिकाण: मुंबई र्डमेल: assetdisposal@herohfl.com

गज दिनांकीत ३० मे, २<u>०२</u>३ (शिक्का

सही/

निबंधव